

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे-१६

(यापुढील पत्रव्यवहारासाठी खालील क्रमांक व दिनांक याचा उल्लेख करावा.)

(जागेच्या व इमारतीच्या कायदेशीर मालकी हक्कांचे संदर्भ लक्षात न घेता अर्जदारास हे संमतीपत्र देण्यात येत आहे.)

बांधकाम चालू करण्याकरिता दाखला
सुधारीत (कमेन्समेंट सर्टिफिकेट)

सदरचा बांधकाम चालू करण्याचा दाखला आणि बांधकामाचे संमतीपत्र महाराष्ट्र नगर रचना अधिनियम, सन १९६६ ची कलमे ४४/४५/५८/६९, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ ची कलमे (सेक्शनस) २५३ व २५४, व महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ यातील तरतूदीप्रमाणे खालील अटींवर देण्यात येत आहे.

(पुणे मनपाकडील प्रथम मान्यता क्र. DPO/२३३६/II दि. ०६/०९/२००१

पुणे मनपाकडील दुरुस्त मान्यता क्र. DPO/१७१० दि. २३/०८/२००२,

दुरुस्त मान्यता जा.क्र. ६८० दि. ३१/०७/२००९

दुरुस्त मान्यता जा.क्र. ५८८/१२ दि. १९/०४/२०१२)



जा.क्र. झोपुप्रा/तां.१/प्र.क्र. ५१/२५४ /२०१५

दिनांक- १८/२/२०१५

विकसक- मे. कुमार सुरभी ग्रेस,
कुमार कॅस्टल कॉन्वेंट स्ट्रीट कॅम्प,
पुणे -४११ ००१.

द्वारे

आर्किटेक्ट- श्री. अविनाश नवाथे,
११३२/३, विष्णु दर्शन,
फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे-४११ ०१६.

यांस -

महाराष्ट्र नगररचना अधिनियम, सन १९६६ ची कलमे ४४ / ४५ / ५८ / ६९, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ ची कलमे (सेक्शनस) २५३ व २५४ व महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ पुणे महानगरपालिका सीमेतील पुणे पेठ पर्वती, स.नं. ३८/४अ/१/१, फा.प्लॉ.क्र. ४८६ इ येथील सुधारीत बांधकाम नकाशे मान्य करण्यासाठी या कार्यालयाकडे आपण दि. ०६/०३/२०१४ रोजीच्या पत्राने विनंती केली. त्यावरून उक्त अधिनियम व प्रस्तावित नियमावलीतील अटींवर तुम्हांस हे संमतीपत्र देण्यात येत आहे.


कनिष्ठ अभियंता
झो.पु.प्रा. पुणे.


उप अभियंता (वर्ग १)
झो.पु.प्रा. पुणे.

अटी

१. सदरचे संमतीपत्रानंतर यापूर्वी संबंधित प्रस्तावासाठी दिलेली सर्व संमतीपत्रे रद्द समजावीत.
२. संबंधी सुधारित विकास योजना आराखडा महाराष्ट्र सरकारने दि. ५/१/१९८७ या दिवशी मान्य केला आहे. त्यास अनुसरून नवीन कामास काही उपसर्ग पोहोचत असल्यास अथवा हानी होत असल्यास त्या प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारची भरपाई मागता येणार नाही. व ती देण्याची जबाबदारी झो.पु.प्रा. वर नाही.
३. ज्या प्लॉट्सवर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी प्रत्येक विकसकाने इमारतीसमोर कंपाऊंड वॉलच्या आत वृक्ष संवर्धन कायदा १९७५ च्या तरतूदीनुसार झाडे लावून ती व्यवस्थित वाढविण्याच्या दृष्टीने यत्न घ्यावे. त्याची व्यवस्था व खबरदारी घ्यावी. त्याशिवाय ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट (भोगवटापत्र) मागणार नाही. रस्त्यावरील झाडांना जरूर ते संरक्षण कुंपण अर्जदाराने करावयाचे आहे.
४. मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत वाद निर्माण झाल्यास त्यास विकसक जबाबदार राहिल.
५. कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा संडास / मुता-या तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधल्या पाहिजेत. जुने संडास व भोरी असल्यास या प्रमाणे संडास, मुतारी बांधण्याची गरज नाही.
६. सदर प्रकरणी मान्य ले-आऊट नकाशा वरील अटी बंधनकारक राहतील.
७. Slum Act १९७१ व झो.पु.प्रा.ची नियमावली, शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहिल. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचे मान्यतेने अटी घालण्याचे अधिकार झो.पु.प्रा. कार्यालयास राहतील.
८. इको हौसिंग बाबत सर्व अटी बंधनकारक राहतील.
९. पावसाचे पाणी-साठविणे व ते पुनर्वापर करणे आदी सोयी जागेवर करणार. प्रस्तुत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेकरिता राष्ट्रीयकृत बँकेची गॅरंटी जोते तपासणी दाखला मिळणेपूर्वी दाखल करणार.
१०. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक व अटी विकसकावर बंधनकारक राहतील.
११. साईटवरील सुरक्षिततेचे सर्व उपाय योजना करणेचे जबाबदारी विकसकाची राहिल. जागेवर काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विकसकाची राहिल.

प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी

प्रकल्पाची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बांधकामात वापरण्यात येणा-या मालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबतची सर्व जबाबदारी विकसकाची राहिल.

